TFL/SEC/2021-22/46

16/03/2022

The Manager, Corporate Relations Dept., BSE Ltd. P.J. Towers, Dalal Street, Fort The Manager,
Listing Compliance Department
National Stock Exchange of India Ltd.
Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai 400051

BSE Scrip Code : 532812 NSE Scrip Code : TFL

Dear Sir,

Mumbai 400001

Sub: Newspaper Publication in compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Regulation 30 and Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of newspaper advertisement published in Financial Express (in English language) and Mumbai Lakshadweep (in Marathi language) today i.e. on 16<sup>th</sup> March, 2022, pertaining to dispatch of notice of postal ballot, details of remote e-voting facility and the manner in which the members who have not registered their e-mail addresses can register their email address with Link Intime India Pvt. Ltd. (Registrar & Share Transfer Agent of the Company).

Kindly take the same on your records.

Yours faithfully,

For Transwarranty Finance Limited

Suhas Borgaonkar Company Secretary

Encl: As above

WWW.FINANCIALEXPRESS.COM



## Centre for Aromatic plants (CAP)

Industrial Estate, Selaqui – 248011, Dehradun (Uttarakhand) Telefax - 0135-2698305, E-mail: cap.dun@gmail.com Website www.capuk.in

#### e-Tender Notice No 24/CAP/2021-22

e-tenders are invited from the Authorized Indian Agents of Original Equipment Manufacturers (OEM) for the supply, installation and commissioning of Cooling **Tower** complete with pipe line connection, pipe fittings & structure stand etc. The terms and conditions of tender document along with other information can be downloaded from e-tendering website of Uttarakhand Government www.uktenders.gov.in from 16.03.2022 to 11.04.2022. The cost of tender is Rs. 1180/- including GST. The tender can only be applied through etendering procedure website on www.uktenders.gov.in. The last date of applying and submission is 11th April 2022.

Patrank 1811 Date - 15.03.2022

**Director** 

#### Centre for Aromatic plants (CAP) Industrial Estate, Selaqui – 248011, Dehradun (Uttarakhand) Telefax - 0135-2698305,

E-mail: cap.dun@gmail.com Website www.capuk.in

#### e-Tender Notice No 23/CAP/2021-22 E-tenders are invited from the Authorized Indian Agents

of Original Equipment Manufacturers (OEM) for the supply, installation and commissioning of Mobile Distillation Units-2 Nos. (5 Qtl, 2000 L capacity). The terms and conditions of tender document along with other information can be downloaded from e-tendering website Uttarakhand Government www.uktenders.gov.in from 16.03.2022 to 11.04.2022. The cost of tender is Rs. 1180/- including GST. EMD is Rs. 1,40,000/ (Rupees one lakh forty thousand only). The tender can only be applied through procedure on the e-tendering website

Patrank 1812 Date - 15.03.2022

submission of tender is 11th April 2022.

**Director** 

## &CSB Bank

www.uktenders.gov.in. The last date of applying and

Corporate Identity Number - U65191KL1920PLC000175 Andheri East Branch: - Ground Floor, 33, Shanta Niwas, Ramya Jeevan CHS Ltd., Opp. Holy Spirit Hospital, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400093, Email: andherieast@csb.co.in. website: www.csb.co.in

#### PUBLIC NOTICE ON AUCTION OF PLEDGED GOLD ORNAMENT

he borrower/s in specific and interested bidders in general are hereby informed that on account of non-repayment of Bank's dues by the borrowers as under despite the payment notice and recall/auction notice issued by the Bank, the gold ornaments pledged with the bank as security by the respective borrowers for the loans availed by them will be sold in public auction on "as is where is" and "non- recourse" basis through physical auction on 23rd March 2022, at 3.00 p.m. in branch premises. Auction may be adjourned to any other later date at the discretion of the bank upon publication of the same in the Bank's notice board. The borrowers are hereby further informed that the gold ornaments will be disposed off by private sale if the public auction is not successful and if there is a further balance to be recovered thereafter, legal action will be initiated against the borrower/s for recovery of the balance amounts due to the bank.

Customer Name | Account Number | Gold Wght | Balance

	100					
1	Maheshkumar Modi	0339-07298203-000001	174.8	616804		
2	Motilal Jayram	0339-03306079-000017	9	21959.5		
3	Motilal Jayram	0339-03306079-000018	10	26659.5		
4	Motilal Jayram	0339-03306079-000019	10	26694.5		
5	Binit Kumar G	0339-03659190-000027	4.4	10445.5		
6	Binit Kumar G	0339-03659190-000028	3	9983.5		
7	Mannan	0339-02979287-000005	39	152634.5		
8	Noor Mohammad Anwar	0339-07112384-000004	5	12693.5		
9	Binit Kumar G	0339-03659190-000029	5.3	13088.5		
10	Sanjay Shinde	0339-04097760-000002	18.5	0.5		
11	Prashant Prakash	0339-03997325-000008	5	15755.5		
12	Revati	0339-03607097-000005	13	41253.5		
13	Dharmendra Panchraj	0339-03849926-000002	20.1	68012.5		
14	Shiv Prakash	0339-02884954-000007	24.9	57300.5		
For more details/account wise information borrowers and for participating in						

the auction, interested bidders may contact respective branches Place: Mumbai **Authorised Officer** Date: 16.03.2022 **CSB Bank** 



ARM - II BRANCH, MUMBAI 3<sup>rd</sup> Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Mumbai-400 001. Tel. No.: (022) 2265 1128 / 29 Email: cb6289@canarabank.com

SALE NOTICE E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and

**Description of the Property** 

Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" basis on 31.03.2022 for recovery of ₹ 2,37,90,21,091.70 (as on 30.06.2021 plus further interest and charges) being dues to Consortium Lenders from M/S. DELTA IRON & STEEL COMPANY PVT. LTD.. Office No. 205. 2nd floor, Windfall Tower, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai-400 059, represented by its Directors Mr. Akshay Rajendra Jain and Mr. Dhanesh Jayantilal Mehta:

Reserve Price | Earnest Money

No.	Description of the Property	(in ₹)	Deposit (in ₹)			
1	Open Plot measuring 4000 sq. mtrs. at Gut No. 357, Hissa No. 69, Vaghjai Nagar, Village Mouje Kharabwadi, Taluka Khed, Chakan Dist. Pune in the name of M/s. Hyper Plasma Fabricators Pvt. Ltd. (Vacant Land)	₹ 3,60,00,000/-	₹ 36,00,000/-			
2	Open Plot measuring 1150 sq. mtrs. at Gut No. 357, Hissa No. 69, Vaghjai Nagar, Village Mouje Kharabwadi, Taluka Khed, Chakan, Dist. Pune in the name of M/s. Hyper Plasma Fabricators Pvt. Ltd. (Vacant Land)	<b>-</b> + 00 nn nnn/	₹ 8,80,000/-			
3	Land in Survey Nos. 278/1-B Area 56220 M2 & 278/4 Area 2400 M2, known as "Borchem Cariachem Mola" at Curtorim Vill. Salcete, Tal. & Sub-Dist. of Salcete, Dist. of South Goa in name of M/s. Chandor Engineering & Trading Co. (P) Ltd., (Symbolic Possession)	₹ 23,74,00,000/-	₹ 2,37,40,000/-			
4	Flat No. 1302 on 13th floor Andheri Monisha CHS. Ltd., S. V. Road, Near Shoppers Stop, Andheri West, Mumbai-400 058 in the name of Mr. Dhanesh Jayantilal Mehta & Mr. Akshay Rajendra Jain adm. 1435 sq. ft. super built up and 835 sq. ft carpet area (Physical Possession)	₹ 2,52,00,000/-	₹ 25,20,000/-			
5	Flat No. 703 A & B 7th floor 'C' Wing Eden IV CHS. Ltd., adm 1590 sq. ft. built up, Hiranandani Gardens Powai Mumbai, owned by Mr. Akshay R. Jain (Symbolic Possession)	₹ 3,15,00,000/-	₹ 31,50,000/-			
6	Flat No. 402, 4th floor 'B' Wing, Ansal Heights, Dr. G. M. Bhosale Road, Opp. Old Market, Worli Naka, Mumbai-400 018 owned by <b>Mrs Rajshree A. Jain</b> adm. 1203 sq. ft i. e.111.75 sq. mtr. carpet area including the area of the balconies. <b>(Symbolic Possession)</b>		₹ 56,30,000/-			
7	Office premises at Unit No. 205, 2nd Floor, Windfall Tower B, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai-400 059 in the name of Mr. Dhanesh Jayantilal Mehta & Mr. Akshay Rajendra Jain adm. 2508 sq. ft. (Carpet area) together with 5 Car Parking Space bearing Nos. 7, 8, 9, 10, 11 in the podium level. (Symbolic Possession)	₹ 5,53,00,000/-	₹ 55,30,000/-			
	Earnest Money Deposit shall be deposited on or before					
	Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before					

30.03.2022 upto 5.00 p. m. Date up to which documents can be deposited with Bank is

30.03.2022.

Date: 15.03.2022

Date of inspection of properties are as under with prior appointment with Authorised Officer: [1] For Sr. No. 1 & 2 - 21.03.2022 [2] For Sr. No. 3 - 22.03.2022 [3] For Sr. No. 4 to 7 - 23.03.2022 For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Pradeep Padman, Chief Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No.: (022) 22651128/29/Mob. No. 7639236670) or Mr. Sanjeet Kumar (Mob No.: 8797860296) e-mail id : cb6289@canarabank. com during office hours on any working day or the service provider M/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building, Building No. 301, Gurgaon, Haryana. Pin-122015, Mr. Haresh Gowda Mob. No. 9594597555 (Contact No. +911244302020 / 21 / 22 / 23 / 24 support@bankeauctions.com; hareesh.gowda@c1india.com.

Authorised Officer, Canara Bank, ARM-II BRANCH

Place: Mumbai

Date: 16th March, 2022

for appointment of Consultant for Formulation & Implementation of Branding and Positioning

Strategy for Global City Gurugram HSIIDC invites proposals for above services through an online

Request for Proposal (RFP)

transparent competitive bidding process.

For schedule of bidding process and other required details, the interested parties are requested to refer Request For Proposal Document available on the website www.hsiidc.org.in and https://etenders.hry.nic.in.

Amendments, addenda, corrigendum, etc., will be uploaded on the website only.

**Bid Submission: 23.03.2022** 

Haryana State Industrial & Infrastructure **Development Corporation Limited** A State Government Undertaking

Regd. Office: C-13 & 14, Sector-6, Panchkula, Ph. 0172-2590481-83, E-mail: contactus@hsiidc.org.in, Website: hsiidc.org.in, Fax: 2590474 CIN: U29199HR1967SGC034545 | O O D /mdhsiidc 8314/HRY

#### NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company, IG PETROCHEMICALS LIMITED have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s), MOLLY MENEZES of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office, IG PETROCHEMICALS LIMITED, T-10, 3RD FLOOR, JAIRAM COMPLEX, MALA, NEUGI NAGAR, PANAJI, GOA-403001, INDIA within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation

Folio No.	Name of Shareholder	No of Shares	Distinct From	ive Nos. To	Certifica From	ate Nos. To
0015451	MOLLY MENEZES	100	12775251	12775350	40684	40684

MOLLY MENEZES [Name of Shareholder(s)]

Dated: 16th Mar'2022

Name and Registered Office address of Company:
IG PETROCHEMICALS LIMITED, T-10, 3RD FLOOR, JAIRAM COMPLEX, MALA, NEUGI

NAGAR, PANAJI, GOA-403001, INDIA

## **IndoStar Home Finance Private Limited**

Registered & Corporate Office: One World Center, 20" Floor, Tower 2A, Jupiter Mills Compound, Senapati Bapat Marg, Mumbai - 400 013 CIN: U65990MH2016PTC271587 Tel: +91 22 43157000; Fax: +91 22 43157010 Email: contact@indostarcapital.com; Website: www.indostarhfc.com

NOTICE

Notice is hereby given in terms of paragraph 93 of the Master Direction - Non-Banking Financial Company - Housing Finance Company (Reserve Bank) Directions, 2021, that the branch office of the Company located at Survey No. 131/1, CTS No. 2848 /Part, Revenue Village, Kalyan, Shop No. 205/206, 2nd Floor, Chandrabhusan Plaza, Swami Sahajanand Chowk, Agra Road, Kalyan West 421 301 will be closed with effect from close of business hours of 15th Jun, 2022 as operations are being shifted to a nearby branch office located at Shop No. 43/44/45, Building No. 6, in Sarvoday Garden Building no. 3, 4, 5, 6 Co. Op. Hsg. Soc. Ltd., Near Bhanu Sagar Theater, Kalyan (West), Dist. Thane -421301 Maharashtra. In case any assistance is required, you may contact the nearest branch office as

mentioned above or send an email to contact@indostarcapital.com. This Notice may be accessed on the Company's website (www.indostarhfc.com).

For IndoStar Home Finance Private Limited

Nidhi Sadani Date: 15-03-2022

Company Secretary

## SANOFI INDIA LIMITED

(Formerly known as AVENTIS PHARMA LIMITED)
Registered Office: Sanofi House, CTS No. 117-B,
L & T Business Park, Saki Vihar Road,
Powai, Mumbai - 400072

NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned shares of the Company has been lost and the holders of the said certificate have applied to the Company for issue of duplicate share certificate...

Any person who has any claim in respect of the said certificate should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from the date of publication of this Notice. In the absence of any claim, the Company shall proceed to issue duplicate certificate without further intimation.

Folio No:- 00055189, Name of Shareholders:- PADMA KHANKHOJE & MILIND SHARAD KHANKHOJE, Cert. Nos.-58019, Dist. Nos.-20680693-20680742, Shares-50

Place: Mumbai Date: 07/03/2022

SANOFI INDIA LIMITED RADHIKA SHAH COMPANY SECRETARY

#### TRANSWARRANTY FINANCE LIMITED CIN: L65920MH1994PLC080220

Regd. Office: 403, Regent Chambers, Nariman Point, Mumbai -400021. Tel. No: 4001 0900 Fax. 4001 0999 E-mail: companysecretary@transwarranty.com

Website: www.transwarranty.com NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that in compliance with Section 110 and other applicable provisions, if any of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, ("the Rules"), Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), Secretarial Standard-2 issued by the Institute of Company Secretaries of India including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020. General Circular No. 17/2020 dated 13th April. 2020. General Circular No. 22/2020 dated 15th June, 2020, General Circular No. 33/2020 dated 28th September, 2020, General Circular No. 39/2020 dated 31st December, 2020. General Circular No. 10/2021 dated 23st June, 2021 and General Circular No. 20/2021 dated 8th December, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs. Government of India ('MCA') and subject to other applicable laws and regulations, the Company has completed the dispatch of the Postal Ballot Notices on Tuesday, 15th March, 2022 alongwith the details of Login ID and password for remote e-voting, in electronic mode to all the Members of the Company, whose email addresses are registered with the Depository Participants or with the Company or with Link Intime India Pvt. Ltd., the Registrar & Transfer Agents of the Company ("Link Intime" or 'RTA'), for seeking approval of the Members of the Company by Postal Ballot only through remote e-voting, for passing the resolutions: 1. Alteration to the Object Clause of the Memorandum of Association of the Company as a Special Resolution. 2. Increase in Authorized Share Capital and Consequent Alteration of the Memorandum of Association of the Company as an Ordinary Resolution. Adoption of new set of Articles of Association as a Special Resolution. 4. Approval for investments/ loans/quarantees/securities under Section 186 of the Companies Act, 2013 as a Special Resolution.

The Company has engaged the services of National Services Depository Limited (NSDL) to provide the remote e-voting facility. A person whose name appears in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e., Friday, 4th March, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting. The remote e-voting will commence on Wednesday, 16th March, 2022 at 9:00 a.m. (IST) and will end on Thursday, 14th April, 2022 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. The manner of casting votes through remote e-voting for Members holding shares in dematerialised mode, physical mode and for Members who have not registered their e-mail addresses is provided in the

Manner of registering e-mail address and important notice:

Demat Shareholders are requested to contact their respective Depository Participants.

Physical Shareholders are requested to contact the Company's Registrar and Transfer Agents, Link Intime India Pvt. Ltd. by sending an email request at einward ris@kfintech.com along with signed copy of the request letter providing the email address, mobile number, self-attested copy of the PAN card and copy of Share Certificate(s),

In view of SEBI Circular dated 3rd November 2021 read with SEBI Circular dated 14th December 2021, physical Shareholders are requested to submit their PAN, full KYC details (Postal address with PIN, mobile number, email address, bank details, signature) and Nomination details in Form ISR-1 at the earliest. Non-availability of any of the above documents/details with the Company/ RTA on or after 1st April 2023 will result in freezing of the physical shareholders' Folios pursuant to the said SEBI Circular. Physical Shareholders are also requested to dematerialize their shareholding at the earliest, as pursuant to SEBI Circular, any investor service requests including transfer/ transmissions requests shall be processed in dematerialized mode only. Request for dematerialization can be submitted to Link Intime India Pvt. Ltd., Registrar and Transfer Agent of the Company.

n case of any queries or grievances pertaining to e-voting, Members may refer the Help & Frequently Asked Questions (FAQs) &"E-voting" user manual available at the download Section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Sarita Mote at evoting@nsdl.co.in or e-mail at companysecretary@transwarranty.com for any clarifications or requests pertaining to non-receipt of Postal Ballot Notice on registered e-mail or related

Scrutinizer for e-voting and declaration of results: The Board of Directors of the Company, have appointed Mr. Yogesh Sharma (ICSI Membership No.

FCS 11305), Proprietor C.S. Yogesh Sharma & Co. (Practicing Company Secretary), as the Scrutinizer ("Scrutinizer") to scrutinize the votes cast through Postal Ballot through remote e-voting in a fair and The Postal Ballot Notice is available on the Company's website at the web-link:

http://www.transwarranty.com/Transwarranty/InvestorRelations and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com/ and can also be accessed on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, where the Equity Shares of the Company are listed. The results along with the Scrutinizer's Report will be announced on or before Saturday, 16th April, 2022 on the above-mentioned websites. By order of the Board of Directors

> For Transwarranty Finance Limited Suhas Borgaonkar

> > Company Secretary

regulatory and other compliance and all costs and expenses towards the proposed assignment/sale. Place: Mumbai

Date: 16/03/2022

**AIRTEL'S NXTRA AND JLL JOINT REPORT** 

# Data centre biz to continue on high-growth trajectory

KIRAN RATHEE

New Delhi, March 15

THE DATA CENTRE industry is expected to continue on a highgrowth trajectory over the next few years, primarily led by the structural push of industryfriendly regulations, the government's digital initiatives and investments, 5G roll-out, increasing use of cloud services and digital usage. Further, much of industry growth will happen around Mumbai and Chennai due to their business and infrastructure advantages, strategic location and cable landing stations, Airtel's Nxtra and JLL said in a joint study. Indian data centre industry

stood at 499 MW IT load as of H1 2021 and is likely to record another strong year of demand growth with commensurate supply. Its capacity is expected to double to 1008 MW IT load by 2023. Cloud, data centre and tele-

com players are adopting various strategies to capture a pie of digital growth. The study said

**Growth drivers** of data centres

■ Digital initiatives by Centre and state governments

■ Migration of captive users to cloud

regulations and local

strategies. Several state govern-

status was given to the data cen-

lower rates.

■ Data localization

data storage conditions ■ Growth from new segments |

like agriculture and healthcare from cloud players cloud players, with self-build The report highlighted that

■ Strong demand

plans, were in the process of while the country's data centre acquiring land parcels in new future would largely depend on locations in line with their coastal cities like Mumbai and Chennai with easy access to ments have announced policies cable landing stations, landto provide incentives for establocked cities like Delhi NCR, lishing data centres. In the Hyderabad, Bengaluru, Kolkata, and Pune will also be beneficiarecent Budget, infrastructure ries. NCR-Delhi has witnessed tre industry. This will make it growth in recent years due to more cost-competitive with regulatory incentives and the access to long -term funds and potential for large demand from government organisa-

tions setting up public commu nity cloud.

Pune has also shaped up as a redundancy option for Mumbai

due to its proximity and better risk profile, it being landlocked. On the other hand, Ben-

galuru has a higher proportion of on-premise data centres operated by in-house centres of global and IT/ITeS players. Nxtra by Airtel has

announced an investment of Rs 5,000 crore by 2025 to scale up its network of 11 large and 120 edge data centres, fully integrated with Airtel's global submarine cable network and landing stations. The investment will also be used to build data centre parks in key metro cities. It will triple Nxtra by Airtel's installed capacity to over 400 megawatt (MW). It has commissioned three captive solar power plants to source green energy and power its data centres and is committed to achieving 50% of its power requirements through renewable energy sources in the next 12 months.

progress in cease-fire talks

International oil prices,

between Ukraine and Russia.

which shoot up since Russia

invaded Ukraine, have swung

about \$40 per barrel in little

## Oil falls below \$100, eases pressure on fuel retailers

PRESS TRUST OF INDIA New Delhi, March 15

**AFTER STAYING ABOVE** \$100

per barrel for two weeks, international oil prices fell to \$99.84 on Tuesday, easing margin pres-

**Guarantor**:- 1. Indus Projects Limited.

Mahavir K. Mehta 5. Madhur K. Mehta 6.

Indus Mechanical Enginnering Company

Date: 16.03.2022

Place: Mumbai, Maharashtra

AXIS BANK

(CIN: L65110GJ1993PLC020769)

Sintex BAPL Limited

Timeline for Due Diligence

Declaration of Successful Bidder

Receipt of assignment consideration

The broad terms of the offer are as follows :-

The assignment shall be on Cash Basis only.

analysis and independent verification.

process shall be entertained.

Bid Submission Date

satisfaction.

Bid Process

Total

■ Date of possession notice: 23.01.2020 (UNDER SYMBOLIC POSSESSION)

Date of possession notice: 23.01.2020 (UNDER SYMBOLIC POSSESSION)

■ Date of possession notice: 23.01.2020 (UNDER SYMBOLIC POSSESSION)

sure on fuel retailers, who have been holding petrol and diesel prices despite a spike in the cost of raw material.

Brent crude oil prices, which soared past \$100 per barrel on February 28 and touched a 14-

STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH: 104, Ground Floor, Bharat House, Mumbai Samachar Marg, Fort,

Mumbai-400 001. ■ Tel. No.: (022) 2261 5201, 2261 5202, 2261 5205 ■ E-mail: samvmumbai@unionbankofindia.com

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

30 DAYS FAUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS

AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULE, 2002

NOTICE of 30 days is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s)

that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the constructive ,

POSSESSION of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (Secured Creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on dated 20.04.2022 at 11.00 a. m. to. 01.00

p. m. below, for recovery of dues as mentioned hereunder to Union Bank of India from the below mentioned

imes DATE AND TIME OF E-AUCTION FOR ALL PROPERTIES : 20.04.2022 at 11.00 a. m. to 01.00 p. m. imes

Name of the Borrower, Co-Applicant & Amount due: ₹95,51,86,704.74 (Rs. Ninety Five Crores Fifty One Lacs Eighty Six Thousand Seven

2. Kishor H. Mehta 3. Abhai K. Mehta 4. rate, costs, dues, and expenses that may accrue from 01.03.2022 till total repayment and settlement

Property No. 1:- Residential building (9 storied) at Plot No. 53, Nutan Laxmi CHS, North South Road No. 9, JVPD Scheme, Vile Parle (West) having build

**Reserve Price** : ₹ 139.11 Crs. **Earnest Money to be Deposited** : ₹ 13,91,10,000/- **Date of Demand notice** : 18.07.2019 & 19.07.2019

■ Reserve Price: ₹ 39.00 Crs. ■ Earnest Money to be Deposited: ₹ 3.90.00.000/- ■ Date of Demand notice: 18.07.2019 & 19.07.201

■ Reserve Price: ₹ 8.52 Crs. ■ Earnest Money to be Deposited: ₹ 85,20,000/- ■ Date of Demand notice: 18.07.2019 & 19.07.2019

For detailed terms & condition of the sale, please refer to the link provided i. e. www.unionbankofindia.co.in OR https://www.ibapi.in OR www.mstcecommerce.com

DATE OF INSPECTION OF THE PROPERTY ON 8<sup>TH</sup> APRIL, 2022 (With Prior Appointment)

For Registration & Login and Bidding Rules visit https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

For Further Details Contact : NAVIN ANCHAN, Authorised Officer, Mob. No. 9820250145 (During office Hours)

Principal Outstanding (₹ Crs.)

215.78

215.78

Timelines

17-March-2022

17-March-2022 to 30-March-2022

30-March-2022

30-March-2022

By 31-March-2022

Authorised Officer

Axis Bank Ltd.

Property No. 2: - Duplex Bungalow at 27, Juhu Tara Road, Jitendra Lane, Santacruz (West), Mumbai-400054 having built up Area of 4700 sq. fts.

Property No. 3: - Residential Flat No. 401, 4th Floor, Everest Chambers, Malabar Hill, Mumbai-400 006 admeasuring 1309.49 sq. fts.

Corporate Office: Structured Assets Group,

Pandurang Budhkar Marg, Worli,

INVITATION FOR ASSIGNMENT/SALE OF DUES

Axis Bank Limited ("Axis", "The Bank") hereby invites proposal from ARCs / NBFCs / Fls / other

eligible entities ("Bidders") for acquisition of its outstanding debt from the following entity

"Company") through a competitive bidding process on a Swiss Challenge basis. The sale of

2. Bidders should submit an Expression of Interest (EOI), expressing their interest in

conducting the due diligence and acquiring the debt on or before 6 PM, March 17, 2022.

The EOI should be e-mailed to suvash.singhania@axisbank.com and

Preliminary Information Memorandum (PIM) and other process related details will be

shared with the Bidders who express their interest in acquiring the debt, subject to

execution of a Non-Disclosure Agreement, in the format prescribed by Axis. The PIM will

contain brief details of the debt. Such information is furnished on the basis of data available

with Axis, subject to applicable laws and shall not be deemed to be a representation by Axis

about quality of assets. The Bidders shall conduct their own due diligence, investigation.

Due diligence/independent verification shall be undertaken by the participating Bidders at

their own costs. By virtue of submission of the offer, it shall be deemed that the participating

Bidders have conducted their own independent due diligence in all aspects covering the

liabilities, legal proceedings, encumbrances and any other dues etc., to their complete

Terms and conditions of the bidding process, along with the Reserve Price, shall be

The participating Bidders shall not be entitled to withdraw or cancel its offer once submitted.

receipt of assignment consideration, execution of assignment agreement, etc. will have to be

completed by March 31, 2022. The timelines may be extended only at the discretion of Axis.

12. Axis reserves its right to reject any or all the EOI, bids, withdraw the loan assets from sale.

14. The successful bidder, would have to pay the purchase consideration and also execute the

The assignee shall be solely and absolutely responsible for completion of all statutory

defer or cancel the sale, in totality at any stage, without assigning any reason whatsoever

All decisions of Axis in regard to the sale process shall be final and conclusive. No claim for

compensation on account of rejection of bids and/ or rescinding/ cancellation of sale

necessary documents, in the format agreeable to Axis and within the time period specified

10. The offer shall remain valid till March 31, 2022 or as extended by Axis, The entire process of

debt is on "As is where is and as is what is basis" and without any recourse to Axis

Name of Company

Bidders to submit Expression of Interest

The schedule of procedure and timelines for the bid are as under:

rohan.jhaveri@axisbank.com within the above timelines.

provided to the participating Bidders by way of a bid document.

Evaluation of the offers shall be at the sole discretion of Axis.

Axis reserves the right to modify, after the terms and conditions of sale.

in the communication of acceptance/ confirmation given by Axis.

The assignment of debt is subject to approval of the competent authority of Axis.

Conditional and contingent offers shall be liable to be disqualified by Axis.

"Axis House", 7th Floor, Wadia International Centre,

Hundred Four and Seventy Four Paise only) as on 28.02.2022 + Plus, further interest at applicable

of clues by the Corporate Debtor. The BGs issued on your behalf is outstanding in our books of

amount of ₹ 6,21,37,291/- (Rs. Six Crores Twenty-One Lacs Thirty-Seven Thousand Two Hundred

Ninety-One Only) and since it is not yet crystallized.

Borrower(s) & Guarantor(s). The Reserve Price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder :-

year high of \$139 per barrel on March 7, fell over 7% on Tuesday. The market was rattled by a resurgence of virus cases in China, which may impact demand in the world's biggest crude importer, and signs of

more than a week. For India, the fall in oil prices is good news as it will lower the import bill of the world's third-biggest oil यूनियन बैंक 🕖 Union Bank importer. It will also ease margin pressure on state-owned fuel

> Indian Oil Corporation, **Bharat Petroleum Corporation** and Hindustan Petroleum Corporation haven't changed petrol and diesel prices for a record 131 days. This despite the cost of raw material jumping over 60%.

retailers, industry sources said.

The companies were expected to end the electionrelated freeze on fuel prices once polling in five states, including UP, ended last week but they continued to keep rates on hold to not give the opposition any issue to corner the government in the second half of the budget session of Parliament that started on Monday.

"The fall in crude oil prices is certainly a welcome sign for oil companies," a senior official said."Theywere losing Rs 12-13 a litre, without considering marketing margin, on sale of petrol and diesel. This will now come down."

#### **CENTRAL RAILWAY** CONVERSION OF ICF NON-AC BG COACHES

INTO HIGH SPEED NMGH COACHES

Name of Work: Conversion of ICF Non-AC BG Coaches into High Speed NMGH Coaches (Qty.: 20 Coaches). Approx. Cost: ₹ 58,74,310/-. EMD: ₹ 1,17,500/-Cost of Tender Form: ₹ NIL Completion Period: 04 Months, Only capacity satisfy the Minimum Eligibility Criteria shall be considered for this Submission of above e-tenders will be upto 11.00 hrs. on 12/04/2022. Complete details of e-tender is available at official Railway Website: https://www.ireps.gov.in Open Tender Notice No.: PR-NMGH-21-22-584

Railway Helpline 139

CLASSIFIEDS

0797

## **PROPERTY**

**Authorised Officer,** 

**Union Bank of India** 

WESTERN RAILWAY

CORRIGENDUM

Corrigendum To Tender No. BCT/21-

22/275 dtd.11-03-2022 due for Opening

on 08-04-2022 is as follows:- Existing As:

NIT in ₹ 85,15,703.58. Read As: NIT in

₹85.15.700. All other Details remain the

same. Please visit www.ireps.gov.in in

respective tender for further details &

Follow us on: make twitter.com/WesternRly

information corrigendum.

#### **ACCOMMODATION AVAILABLE**

**AVAILABLE** at Godrei

Trees, Vikhroli 1/2/3/4 BHK Flats, Penthouse, Terrace Flats, Jodi Flats for Outright Sell/ Lease. For more details Genuine, Buyers call Prakash: 9870870870.

BUSINESS

0070773934-1

## LOANS

**AGAINST LISTED** SHARES

FOR FUNDING



**HOLY** Spirit thou who makes me see everything and shows me the

who gives me the

Divine gift to forgive

**PERSONAL** 

**THANKS GIVING** 

way to Reach my Ideals,

and forget the wrongs that is done unto me and who is in all instances of my life with me. I in this short dialogue want to thank you for everything and confirm once more that I do not want to be separated from you, no matter how great the material desire may be I want to be with you

> 0070777040-1 "IMPORTANT"

and my loved ones in

your Perpectual glory

forever Amen. ZDS.

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."

0070691857-80-1

www.vfslcapital.com

#### जाहीर नोटीस

।पिका हर्षल ठाकूर या स्व. श्री संजय पांड्रं गटकर आणि स्व. सौ मेघा संजय भाटकर, च्या गयदेशीर वारस असून त्यांनी मा. वाशी कोर्टात गरसा हक्काचा दिवाणी खटला दाखल केला आहे आणि त्यांच्या स्व.संजय पडूरंग भाटकः द्यांच्यानावे नेरुळ मध्ये फ्लॅट नं. A -२०३, मजला. वैष्णोदेवी सदन कॉ-ऑप) हौसिंग सोसायट लिमिटेड. सेक २० .प्लॉट नं. डी-१८. नेरुळ. नवी मुंबई येथे आहे त्याचे मूळ निबंधिकृत दस्तावेज क्र ११४८५/२००४ आणि ४६४१/२००६ पनवेत येथे हरवले आहेत , त्याविषयी त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन तक्रार दिनांक ११/१२/२०२५ नोंदविली असून त्याचा L.P.R. NO. 1861/2021 आहे. तरी वरील दस्तावेज कोणाला मिळून आले असल्यास त्यांनी सदरील दस्तावेज आमच्य खालील कार्यालयात आण्न जमा करावेत, तसेच वरील रूम विषय कोणास काहीही हरकत असल्यास त्याची लेखी फारकत महाल जाहिरात जाहीर झाल्यापासून १५ दिवसात देण्यात यावी.

द्वारकादास अँड असोसिएटेड अडवोकेट्स अँड नोटरी पत्ता -शॉप न.७ , त्रिमूर्ति पैराडाइज सेक्टर 1६, कामोठे, नवी मुंबई, कॉन्टॅक्ट न.9821733218

#### जाहीर सुचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचना देण्यात येत आहे की, बाब्राम पांडे हे ३१६/१५ आसरा को.ऑ.हौ. सोसायटी, सेक्टर-३, चारकोप कांदिवली (प.), मुंबई-४०००६७, या प्रथम मालक असून या सदनिकेचे शेअर्स सेअसर्टिकीकेट बाबुराम पांडे याच्या नावावर असून ते गहाळ झाले आहे. त्याची तक्रार चारकोप पोलीस स्टेशनमध्ये दि.१७/११/२०२१ रोजी केली. त्याचा एनसी क्र.२४६१ अस आहे. तरी कोणत्याही व्यक्तीस सेअसर्टिफीकेट सापडल्यास खालील मो.क्र. किंवा पत्त्यावर संपर्क साधावा.

मोबाईल नं.९७०२२४८४३४ पत्ता: **जी.यु. पवार** बी.ए.एल.एल.बी. वकील न्यायालय ३१६/१५ आसरा को.ऑ.हौ. सोसायटी, सेक्टर-३, चारकोप कांदिवली (प.), मुंबई-४०००६७.

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Sudhakar Sahadeo Kawle, the owner of Room No. B/ 206, Mangal Manohar C.H.S. Ltd., Hatisker Marg, Waigankar Wadi, Prabhadevi, Mumba 400025, expired on 12/09/2018. On behal of my client, Mr. Mandar Sudhakar Kawle s/o Late Sudhakar Sahadeo Kawle, the undersigned advocate hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the share and interest of the deceased member in the said flat within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection. If no claims objections are received within the period prescribed above, my clients shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner he

Place: Mira Road, Thane Date: 16/03/2022 Advocate High Court 004, B-31, Amrapali Shanti Nagar Sector 11, Near TMT Bus Stop Mira Road East, Thane 401107

("Delisting Offer")

This Public Notice is to be read together with:

Photo Limited - Delisting Offer".

Last Date for Upward Revision or

**Bid Opening Date** 

Withdrawal of Bid

**Bid Closing Date** 

Floor Price Per Share

papers, as applicable.

Stock Exchange.

Indicative Price Per Share

Exchanges dated December 01, 2021 (the "IPA");

Please note the following in respect of the Delisting Offer:

Lakshadeep (Marathi - Mumbai Edition) (the "DPA"); and

PUBLIC NOTICE FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF

**Jindal Photo Limited** 

(CIN: L33209UP2004PLC095076)
Registered Office: 19th K.M. Hapur Bulandshahr Road, P.O. Gulaothi Bulandshahr Uttar Pradesh - 203 408
Corporate Office: Plot No. 12, Sector B - 1, Local Shopping Complex, Vasant Kunj, New Delhi - 110 070
Tel.: +91 11 4032 2100 Website: www.jindalphoto.com, Email: cs\_jphoto@jindalgroup.com

This Public Notice is being issued by Sundae Capital Advisors Private Limited ("Manager" or "Manage

to the Offer") for and on behalf of the Acquirer, Soyuz Trading Company Limited, along with Concatenate

Advest Advisory Private Limited and other members of promoter and promoter group of Jindal Photo

Limited, (the "Acquirer") to the Public Shareholders as defined under Regulation 2(1)(t) of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021, as amended, ("SEBI

Delisting Regulations") (as defined below) ("Public Shareholders") of Jindal Photo Limited (the

"Company") in respect of the proposed acquisition of the fully paid up equity shares of the company with

a face value Rs. 10 each ("Equity Shares") that are held by the Public Shareholders and consequent

oluntary delisting of the equity shares of the Company from the BSE Limited ("BSE") and National Stock

Exchange of India Limited ("NSE") (BSE and NSE are collectively referred to as the "Stock Exchanges"

a) Initial Public Announcement made by the Managers to the Offer on behalf of the Acquirers to the Stock

b) the detailed public announcement in connection with the Delisting Offer, published on March 08, 2022 in

The Acquirer(s) have completed the dispatch of Letter of Offer along with Bid cum Acceptance Form / Bid Form through e-mail / speed post / registered post to all the shareholders of the Company on March 10, 2022 who were

holding Equity Shares as on the Specified Date (i.e. March 04, 2022). In the event of accidental omission to

dispatch the Letter of Offer or non-receipt of the Letter of Offer by any Public Shareholder or any Public

Shareholder who has bought the Equity Shares after Specified Date, they may obtain a copy of Letter of Offer by writing to the Registrar to the Delisting Offer, Link Intime India Private Limited, at their address 'C - 101, 1" Floor,

247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083, Maharashtra', clearly marking the envelope "Jindal

The shareholder can participate / tender their Equity Shares of the Company ("Equity Shares") under the Delisting Offer through the reverse book-building process in accordance with the SEBI Delisting Regulations

**DELISTING OFFER** 

March 24, 2022 Thursday

The Public Shareholders may also obtain copies of Letter of Offer from the website of the BSE at

www.bseindia.com or NSE at www.nseindia.com, or from the website of the Registrar to the Offer, at

FOR EQUITY SHARES HELD IN PHYSICAL FORM: Before submitting the Bid Form to the Seller Member(s).

you must execute valid share transfer deed(s) in respect of the Equity Shares intended to be tendered under the Delisting Offer and attach thereto all the relevant **original physical share certificate(s). The share transfer deed(s)** shall be signed by the Public Shareholder (or in case of joint holdings by all the joint holders in the same

order) in accordance with the specimen signature(s) recorded with the Company and shall also be duly

witnessed. A copy of any signature proof may be attached to avoid any inconvenience. In case, the sole/any joint holder has died, but the share certificate(s) are still in the name of the deceased person(s), please enclose the

requisite documents, i.e., copies of death certificate/Will/Probate/Succession Certificate and other relevant

Please refer Para 15 of DPA and Para 11 of LOF for Detailed Procedure and Methodology of Bidding through

Every person who desires to avail of the Delisting Offer may do so pursuant to independent inquiry, investigation

and analysis and shall not have any claim against the Acquirer, the Manager to the Offer or the Promoter, or the Company or the Registrar to the Offer or the Buyer Broker whatsoever by reason of any loss which may be

suffered by such person consequent to or in connection with such Offer and tender of equity shares through

reverse book building through Acquisition Window Facility or OTB or otherwise whether by reason of anything

This Public Notice is issued only for the purpose of informing the shareholders who have not received the Letter of

Tel.: +91 22 6700 0639

Sundae Capital Advisors Private Limited SEBI Regn. No.: INM000012494

E-mail: jpl.delisting@sundaecapital.com

Contact Person: Anchal Lohia / Ridima Gulati

Website: www.sundaecapital.com

ISSUED FOR AND ON BEHALF OF THE ACQUIRERS BY THE MANAGER TO THE OFFER

per Equity Share

<u>www.linkintime.co.in</u> and the website of the Company at <u>www.jindalphoto.com</u>.

March 17, 2022 Thursday Bids can be placed only during normal

March 23, 2022 | Wednesday | trading hours of the secondary market

Rs. 268.04/- (Rupees Two Hundred and Sixty Eight and Four Paise only

Rs. 269/- (Rupees Two Hundred and Sixty Nine only) per Equity Share

c) the letter of offer dated March 08, 2022 in connection with the Delisting Offer ("Letter of Offer")

(i) Business Standard (English - all editions); ii) Business Standard (Hindi - all editions); and iii) Mumbai

#### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that, MR CHANDRAKANT PURSHOTTAM SHAH with his wife MRS. SMITA CHANDRAKANT SHAH was a co-owner Flat No.C-002 and was member of Patel Nagar Co operativeHousing Society Ltd., M.G. Cross Road No.4, Kandivali (West), Mumba 400067. Mr. Chandrakant Purshottam Shah has expired on 24.05.2019 intestate leaving behind him his legal heirs Mrs. Smita Chandrakant Shah and Mr. Sandeep Chandrakant Shah. Mrs. Smita Chandrakant Shah, co-owner in respect o said flat and legal heir of the deceased Chandrakant Purshottam Shah, hac executed a Release Deed dated 14/09/2021 n favour of another legal heir and her sor MR. SANDEEP CHANDRAKANT SHAH Mr. Sandeep Chandrakant Shah has applied for transfer of aforesaid Flat No.C-002 in the society record in his favour. If anybody has any objection for such transfer in favour of the Mr. Sandeep Chandrakant Shah, then h she, within 15 days from this publication may / shall raise written objection along with valid documents to the undersigned a Suruchi Corner, Opp. Bandra Court, Anant Kanekar Marg, Bandra (E), Mumbai 400051 The objection from anybody, beyond the aforesaid stipulated period, shall not be taken into consideration, which please note Advocate Sandeep Kumar Singh Mobile : 8600844972

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील हे फ्लॅट क्र.५०७ विंग ए, ५वा मजला, क्षेत्रफळ सुमारे ५५० चौ.फु., चंद्रा भुवन कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, चंद्रलोंक ए, ९७, नेपियन्सी रोड, मुंबई-४००००६, जमीन सी.एस.क्र.१६४, डी वॉर्ड, मुंबई शहर (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) तसेच चंद्रा भुवन कोहौसोलि म्हणून ज्ञात सोसायटीद्वारे वितरीत अनुक्रमांव २८१ ते २८५ धारक भागप्रमाणपत्र क्र.५६ यासह (यापुढे सदर शेअर्स) सर्व जागा श्रीमती हन्साबेन ऊर्फ हन्सा भानु ऊर्फ भानुचंद्र शाह यांच्याकडून सर्व अधिकार, हक व हित खरेदी व प्राप्त करू इच्छित

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट/शेअर्सबाबत विक्री, भाडेपट्टा, तारण, बक्षीस, अधिभार अदलाबदल, मालकीहक्क इत्यादी किंवा अन्य इतर स्वरुपाचा कोणताही अधिकार, हक हित, दावा व मागणी असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत योग्य पुराव्यांसह कळवावे अन्यथा वर नमुद सदर फ्लॅट/शेअर्सबाबतचे सर्व अधिकार व मालकीहक हे अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझ्या अशिलाकडे हस्तांतर केले जातील आणि ते यापुढे त्याग केले आहेत म्हणून समजले जाईल.

सही/-श्री. अजित डी. मांजरेकर वकील उच्च न्यायालय ४०१, श्री सत्यम अपार्टमेंट, आर.एम. रोड, दहिसर पुलाजवळ, दहिसर (प.) मुंबई-४०००६८. दूर.:०२२-२८९००२३०/९६९९६६७०९०

ठिकाण: मुंबई दिनांक: १६.०३.२०२२

#### कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात

(कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

नमुना क्र. युआरसी-२

- . येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत एस आरके एवाय कन्सल्टींग ग्रुप एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी सेन्ट्रल रजिस्टेशन सेन्टर, सहकार मंत्रालय येथील कंपनी निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्यात येणार आहे.
- ं कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, इंटिग्रेशन, मेंटेनन्स अंमलबजावणी यासह पण मर्यादित न ठेवता तंत्रज्ञान आधारित उपाय आणि सेवा प्रदान करणे; हार्डवेअर आणि नेटवर्किंग नियोजन, डिझाइन, एकत्रीकरण, उत्पादन आणि अंमलबजावणी; डिजिटल तंत्रज्ञान, व्यवसाय प्रक्रिया, व्यवसाय स्टार्टअप, विक्री आणि विपणन यावर सल्लामसलत; सॉफ्टवेअर डिजिटल तंत्रज्ञान, सोल्यूशन्स, हार्डवेअर प्रक्रिया आणि व्यावसायिक गरजा यावर प्रशिक्षण; विश्लेषण आणि व्यवसाय अंतर्दृष्टी आधारित तंत्रज्ञान आणि उपाय; डिजिटल तंत्रज्ञान आणि उपाय; कंपन्यांना नवीन सेटअप त्वरीत सुरू करण्यात मदत करण्यासाठी ऑफिस सोल्यूशन्स आणि सेवा; स्टार्टअप इनक्यूबेटर आणि प्रवेगक जे भारतात आणि जागतिक स्तरावर व्यवहार्य उपक्रमांमध्ये वाढण्यासाठी नवीन कल्पनांचे पोषण, निधी आणि मदत करेल.
- . नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कं पनीचे बी/१२०२, दी कॅपिटल, जी ब्लॉक, वांद्रे (पुर्व), वांद्रे, मुंबई-४०००५१, महाराष्ट्र, भारत येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत
- येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८ सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत १५ मार्च, २०२२ एसआरकेएवाय कन्सल्टींग ग्रूप एलएलपी सही/-आलोक कुमा पदसिद्ध भागीदार डीआयएन:0२७३0९५६

पत्ता: फ्लॅट क्र.ए३-२०२, लुन्कड स्कायवाय, रिलायन्स फ्रेशजवळ, विमान नगर, पुणे-४११०१४, महाराष्ट्र, भारत.

#### नोटीस

श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ट्रस्ट संचलित, श्रीमती सुनीतीदेवी सिंघानिया स्कूल **पोखरण रोड क्र. २, ठाणे,** याचे व्यवस्थापन बदल करण्याचे ठरवले असून यापुढे या शाळेचे व्यवस्थापन श्रीमती सुनीतीदेवी सिंघानिया हॉस्पिटल ट्रस्ट असे असेल. या बाबत कोणालाही कोणतीही हरकत किंवा सूचना करणे आवश्यक वाटल्यास त्यांनी आजपासून १५ दिवसाच्या आत शिक्षण उपसंचालक बृहूनमुंबई, जवाहर बाल भवन, चरणी रोड, मुंबई ४००००४ येथे पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त सूचना व हरकर्तींचा विचार करण्यात येणार नाही.

श्रीमती सुनीतीदेवी सिंघानिया हॉस्पिटल ट्रस्ट श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ट्रस्ट मुंबई मुंबई

येथे सूचना देण्यात येत आहे की**, नविन फ्लोराईन इंटरनॅशनल लिमिटेड** यांचा नोंदणी पत्ता: कार्यालय क्र.६०२, नटराज बाय रुस्तमजी, पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ, सर मथुरादास वासनजी रोड, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००६९, महाराष्ट्र यांचे खाली नमुद समभाग हरवले आहेत आणि सदर समभाग धारक) खरेदीदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त शेअर्सबाबत काही दावा असल्यास त्यांनी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात आजपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा कंपनीकडून पुढील कोणतीही सूचना न देता उपरो<del>त</del> अर्जदारास दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

	3	. 3		
फोलिओ	भागधारक/संयुक्त भागधारकाचे	भागांची	अनुक्रमांक	प्रमाणपत्र
क्र.	नाव	संख्या	पासून-पर्यंत	क्र.
२१००३३१३	उर्विश परमानंद पटेल, वनलिला रमनलाल पटेल यांच्यासह संयुक्तपणे	ч	४७४१४५६-४७४१४६०	५५३१६७
२२०१०४९६	वनलिला रमनलाल पटेल, उर्विश परमानंद पटेल यांच्यासह संयुक्तपणे	ч	४७७८१५४१-४७७८१५४५	५५३१७६
१६०१४३१३	परमानंद चिमनलाल पटेल, उर्विश परमानंद पटेल यांच्यासह संयुक्तपणे	ч	8440864-39909FR	५५३१३५
२२००३२२७	वनलिला रमनलाल पटेल, परमानंद चिमनलाल पटेल यांच्यासह संयुक्तपणे	ч	७४७७८१५०१-४७७८१५०५	५५३१७१
१६०१४३१८	परमानंद चिमनलाल पटेल, वनलिला रमनलाल पटेल यांच्यासह संयुक्तपणे	ч	X9965008-X996800A	५५३१३६
ठिकाण: मुं दिनांक: ०८	बई ८.०३.२०२२	सही/ उर्विश पी.		ो/- ना पटेल

#### **P**ICICI Bank

आय सी आय सी आय बँक लिमिटेड. रजिस्टर्ड ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, जुना पादरा रोड, वडोदरा, गुजरात - ३९० ००७. कॉपीरेट ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर्स, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई - ४०० ०५१. **आय सी आय सी आय बँक लि., फिनिक्स मार्केट सिटी शाखेच्या** वतीने

शाखा स्थलांतरित करण्याबाबत १७ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रातील जाहिरातीच्य संदर्भात, आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की शाखा स्थलांतराची **तारीख १६ मार्च २०२२ ते १९ मार्च २०२२** 

पर्यंत संधारित करण्यात आली आहे. आम्ही आपल्याला कळवू इच्छितो की १९ मार्च २०२२ पासून आम्ही अधिक सोयीस्कर ठिकाणी स्थलांतः

करत आहोत. नवीन ठिकाणाचा पत्ता खाली नमूद केल्याप्रमाणे आहे: आय सी आय सी आय बँक लिमिटेड, तळमजला, जेनिक बिल्डिंग, सी.टी.एस नं. २६७ - बी (भाग), कुल फायर ब्रिगेड स्टेशनच्या पुढे, एल. बी. एस रोड, कुर्ला वेस्ट, मुंबई-४०००७०.

भापल्या खाते क्रमांकामध्ये किंवा आपल्याला दिलेल्या सुरक्षा आयटम्समध्ये काहीही बदल होणार नाही. भापल्या फिनिक्स मार्केट सिटी शाखेत लॉकर धारण करणाऱ्या ग्राहकांसाठी खालील मार्गदर्शक तत्त्वे लाः

आमच्या शाखेचे स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेत, आम्ही वर नमूद केल्याप्रमाणे सुरक्षित ठेव लॉकर देखील यावर स्थलांतरित करणार आहोत. लॉकर युनिट्सचे स्थलांतर १७ मार्च २०२२ रोजी सुरू होईल आणि ते १९ मार्च २०२२ रोजी नवीन ठिकाणी स्थापित केले जातील.

जर तुम्हाला तुमचे लॉकर नवीन ठिकाणी चालवणे सुरू ठेवायचे असेल तर आम्ही तुम्हाला तुमचे लॉकर रिकार् करण्याची आणि त्यातील सामग्रीचा ताबा् घेण्याची विनंती करतो. कृपया १७ मार्च २०२२ पूर्वी असे करा. तुम्ही ग्मच्या सोयीनुसार, १९ मार्च २०२२ नंतर बँकिंग तासांदरम्यान कधीहीँ, नवीन ठिकाणी बदलू शकता नर तुम्ही तुमचे लॉकर रिकामे करू शकत नसाल, तर आम्हाला लॉकर युनिट्स, त्यातील सामग्रीसह हलवा

लागतील. लॉकर युनिट्स योग्य देखरेखीखाली हलवले जातील आणि त्यांना काळजीपूर्वक हाताळ प्रत्येक खबरदारी घेतली जाईल.

आम्ही तुम्हाला सदैव सर्वोत्तम सेवा देण्याचे आश्वाशन देत आहोत

आपला शुभचिंतक,

उपशाखा व्यवस्थापक फिनिक्स मार्केट सिटी शाखा

#### जाहीर नोटीस

याद्वारे कळविणेत येते की **श्री. अखलाख अहमद फक्रुद्दीन पटेल** रा. वांद्रे पोलीस लेन, एफ/२५, वांद्रे (प.), मुंबई-४०००५० हे कार्यरत शासकीय कर्मचारी दि. १५/०४/२०२१ रोजी मयत झाले.

	मृत्युपश्चात त्याना पुढ नमुद कलप्रमाण कायदशार वारस आहत.					
अ.	नाव	वय	मृत			
क्र.	(विवाहीत महीला असल्यास लग्नापूर्वीचे व		व्यक्तीशी			
	लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमुद करावीत)		नाते			
१)	श्रीमती नसीमबानु फक्रुद्दीन पटेल/श्रीमती नसीमबनु					
	हयातचाँद पटेल	४५ वर्ष	बहीण			
२)	श्रीमती सायराबानु फक्नुद्दीन पटेल/सायराबानु					
	मेहबुबपाशा पटेल	५६ वर्ष	बहीण			
3)	श्रीमती हुरबानु फक्रुद्दीन पटेल/हुरबानु					
	जलालउद्दीन रुकुंदी	५२ वर्ष	बहीण			
8)	श्री. बाबसाहेब फक्रुद्दीन पटेल	५८ वर्ष	भाऊ			
۷)	श्री. जाकीरहुसेन फक्रुद्दीन पटेल	५० वर्ष	भाऊ			
ξ)	श्री. अब्दुलगफुर फक्रुद्दीन पटेल	४६ वर्ष	भाऊ			
		` , `	o · · ·			

उक्त नमुद वारसांना उक्त नमुद व्यक्ति पश्चात त्यांच्या निवृत वेतन/प्रॉव्हीडंट फंड, अनुकंपा तत्वासीठी शासकीय कर्मचाऱ्याचे वारस या नात्याने वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे.

त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ यांचेकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झालेपासून ७ दिवसात संपर्क साधावा अन्याथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत येईल.

> अर्जदाराचा नाव पत्ता नसीमबानु हयातचाँद पटेल

एफ/२५, वांद्रे पोलीस लेन, आर.के. पाटकर मार्ग, दिनांक: १६-०३-२०२२ वांद्रे (प.), मुंबई-४०००५०.

#### धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालयः** २रा मजला, इमारत क्र.४, डी.जे. हाऊस, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९. दूर.:+९१-२२-२८२६४२९५, **वेबसाईटः www.dhanvarsha.co, सीआयएनः** एल२४२३१एमएच१९९४पीएलसी३३४४५७

#### धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेडची विशेष सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सींग/अन्य टृकश्राव्य माध्यमाने घेण्याबाबत सदस्याना सूचना

सदस्यांना सूचना देण्यात येथे येत आहे की, **धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड** (कंपनी) ची विशेष सर्वसाधाणर सभा (ईजीएम) सोमवार, दिनांक ११ एप्रिल, २०२२ रोजी दु.३.००वा. सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी (कायदा) आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, ३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दि.३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१ दि.२३ जून, २०२१ आणि २०/२०२१ दि.८ डिसेंबर, २०२१ (यापुढे एमसीए परिपत्रक) आणि सेबीद्वारा वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ व सेबी/एचओ गिएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११, दि.१२ मे, २०२० आणि दि.१५ जानेवारी २०२१ नुसार ईजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार ईजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी किंवा संबंधित डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्यांना ई–मेलने पाठविण्यात आले आहे. ईजीएमची सूचना कंपनीच्या www.dhanvarsha.co आणि स्टॉक एक्सचेंजेच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या vww.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सदस्यांना त्यांचे मत ईजीएम सूचनेत नमुद विषयावर ईजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने किंवा विद्युत मतदान प्रणालीने रिमोटमार्फत देता येईल. रिमोट ई-वोटिंग/सदस्यांकरिता ई-वोटिंगची पद्धत डिमॅट स्वरुपात भागधारक, वास्तविक भागधारक आणि ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशांकरिता

सदस्यांना ईजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच उपस्थित व सहभागी होता येईल ज्याचे तपशील ईजीएम सूचनेत देण्यात आले आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत ईजीएममध्ये उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

#### ईजीएम सुचना प्राप्त करण्यासाठी ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

एमसीए व सेबी परिपत्रकानुसार कोणाही सदस्यास ईजीएम सूचनेच्या वास्तविक प्रती दिल्या जाणा नाहीत. ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई–मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद केले नाहीत त्यांनी त्यांचे ई–मेल नोंद करून ईजीएम सूचना प्राप्त करण्यासाठी आणि/किंवा व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने ईजीएममध्ये सहभागी होण्यासाठी लॉगईन तपशिलाकरिता खाली नमुद केलेल्या प्रक्रियेचे पालन करावे.

वास्तविक फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील भागधारणा: बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना subodh@mcsregistrars.com/कंपनीला corpsec@dhanvarsha.co वर ई-मेल करावे.

डिमॅट तुमचे संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे तुमचा ई-मेल व मोबाईल क्रमांक भागधारणाः कपया अद्यायावत करावा.

> धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेडकरित सही/ ललित चेंदवणक

ठिकाण: मुंबई दिनांक: १५ मार्च, २०२२

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

### ट्रान्सवॉरन्टी फायनान्स लिमिटेड

**नोदणीकृत कार्यालय:** ४०३, रीजेंट चेंबर्स, नरिमन पॉइंट, मुंबई -४०००२१. दुरध्वनीः ४००१ ०९०० फॅक्सः ४००१ ०९९९

#### ई-मेल:companysecretary@transwarranty.com, वेबसाइट:www.transwarranty.com टपाल मतदान आणि रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ११० आणि इतर लागू तरतुर्दीचे पालन करून, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या सहवाचिता नियम २० आणि नियम २२ (नियम), सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ (लिस्टींग रेग्युलेशन्स), भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण -२ कोणत्याही वैधानिक फेरफार(रे) किंवा त्यातील पुनर्अधिनियम(चे) यांचा सध्या अंमलात असलेला समावेश, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/ जनतराता समानवा, चावावाया मार्चक क्र.५) रुपर १६.८ एकरा २५२, सचनावाया मार्चक क्र.५) २०२० दि.१५ प्रिलि २०२०, सर्वेसाधारण परिपक्त क्र.२२/२०२० दिनांक १५ जून २०२०, सर्वेसाधारण परिपक्त क्र.३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२०, सर्वेसाधारण परिपक्त क्र.३९/२०२० दि.३१ डिसेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२१ दि.२३ जुन्, २०२१ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२१ दि.८ डिसेंबर, २०२१ रोजी सहकार मंत्रालयाने जारी केले घडामोडी, भारत सरकार ('एमसीए') आणि इतर लागू कायदे आणि नियमांच्या अधीन राहून, कंपनीने **मंगळवार, १५ मार्च, २०२२ रोजी,** सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने, रिमोट ई-मतदानाकरिता लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या तपशिलांसह टपाल मतदान सूचना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे, ज्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी सहभागीदार किंवा कंपनी किंवा लिंकइन टाईम इंडिया प्रा.लि. कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी (लिंक इनटाइम किंवा आरटीए) सह नोंदणीकृत आहेत, ठराव पास करण्याकरिता केवळ रिमोट ई-व्होटिंगद्वारे टपाल मतदानाद्वारे कंपनीच्या सदस्यांची मंजूरी मिळविण्यासाठी: १. विशेष ठराव म्हणून कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनच्या उद्देश खंडामध्ये बदल. २. अधिकृत भाग भांडवलात वाढ आणि परिणामी कंपनीच्या मेमोरॅंडम ऑफ असोसिएशनमध्ये एक सामान्य ठराव म्हणून वदल. ३. विशेष ठराव म्हणून आर्टिकल ऑफ असोसिएशनचा नवीन संच स्वीकारणे. ४. विशेष ठराव म्हणून कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १८६ अंतर्गत गुंतवणूक/कर्ज/हमी/प्रतिभूतीकरिता मंजूरी.

#### रिमोट ई-व्होटिंग

कंपनीने रिमोट ई-व्होटिंग करिता नॅशनल सर्व्हिसेस डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा प्रदान केली आहे. या व्यक्तीचे नाव समासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लामार्थी मालकांच्या यादीत नोंद तारखेला देसते, म्हणजेच **शुक्रवार, ४ मार्च, २०२२** रोजी फक्त रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. रिमोट ई-वोटिंग बुधवार, १६ मार्च, २०२२ रोजी स. ९:००वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि गुरुवार, १४ एप्रिल, २०२२ रोजी साथ. ५:००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. तदनंतर मतदानासाठी एनएसडीएलद्वारे रिमोट ई-व्होटिंग पघ्दत अक्षम केले जाईल आणि सदस्यांना उक्त तारीख आणि वेळेच्या पुढे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या सदस्यांनी डिमॅट स्वरूपात, वास्तविक स्वरूपात भागधारणा घेतली असल्यास त्यांनाच रिमोट ई-व्होटिंगद्वारे मत देता येईल आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केले नाहीत अश

#### . वदस्यांसाठी टपाल मतदान सूचनेत प्रदान केले आहे. ई-मेल पत्ता नोंदणी करण्याची पद्धत आणि महत्त्वाची सूचना :

. डीमॅट भागधारकांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींशी संपर्क साधण्याची विनंती केली जाते. वास्तविक भागधारकांना कंपनीच्या निबंधक आणि हस्तांतर प्रतिनिधीशी संपर्क साधण्याची विनंती केली जाते

. लेक इनटाइम इंडिया प्रा. लि. च्या einward.ris@kfintech.com वर ईमेल पत्ता, मोबाईल नंबर, पॅन कार्डची वयं-साक्षांकित पत आणि भाग प्रमाणपत्राची पत प्रदान करून विनंती पत्राची स्वाक्षरी केलेली पत सोबत. ईमेल विनंती सेबी परिपत्रक दि.३ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या सहवाचिता सेबी परिपत्रक दि.१४ डिसेंबर २०२१, वास्तविक

भागधारकान त्यांचे पॅन, संपूर्ण केवायसी तपशील (पोस्टल पत्ता पिनसह, मोबाइल नंबर, र्देभेल पत्ता, बँकेने तपशील, स्वाक्षरीसह) आणि फॉर्म आयएसआर-१ मधील नामांकन तपशील लवकरात लवकर बमा करावी. वरीलपैकी कोणतेही दस्तऐवज/तपशील कंपनी/आरटीए कडे दि १ एप्रिल २०२३ रोजी किंवा नंतर उपलब्ध न झाल्यास, सेबीच्या परिपत्रकानुसार वास्तविक भागधारकांचे फोलिओचा निकाल थांबवले जातील. सेबी श्वारपास, सबाच्या पारप्रकानुसार वास्तावक माग्यारकाच कालाआचा निकाल बाबवल बाताल. सबा परिपत्रकानुसार, वास्त्रविक माग्यारकांना त्यांच्या भाग्यारणेच लवकरात लवकर डीमटेरिअलावड्रोशन करण्याची विनंती केली बाते, हस्तातरण/प्रसारण विनंत्यासह कोणत्याही गुंतवण्कृत्वार सेवेच्या विनंत्यांवर केवळ डीमटेरिअलाइज्ड पध्दतीत प्रक्रिया केली जाईल. डिमटेरिअलायझेशनची विनंती लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लि., कंपनी निबंधक आणि हस्तांतर प्रतिनिधी ला सावर केली बाऊ शकते.

ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका किंवा तक्रारी असल्यास, सदस्य www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध मदत आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह शकतात किंवा टोल फ्री कमांक: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० कॉल करू शकतात किंवा कु. सरिता मोटे यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा किंवा नोंदणीकृत ई-मेल किंवा संबंधित बार्बीवर टेपाल मतदान सूचना न मिळाल्याबद्दल कोणत्याही स्पष्टीकरणासाठी किंवा विनंत्यांसाठी

companysecretary@transwarranty.com वर ई-मेल करावे ई-वोर्टिग आणि निकाल जाहीर करण्याकरिता तपासनीस ः कंपनीच्या संचालक मंडळाने, टपाल मतदान रिमोट ई-व्होटिंगद्वारे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता

श्री. योगेश शर्मा (आयसीएसआय सदस्यत्व क्रमांक एफसीएस ११३०५), मालक सी. एस. योगेश शर्मा ॲण्ड कं. (कार्यरत कंपनी सचिव), यांची तपासनीस ('स्क्रुटिनायझर') म्हणून नियुक्ती केली आहे. पाल मतदान सुचना कंपनीच्या http://www.transwarranty.com/Transwarranty InvestorRelations वेब-लिंक वर आणि एनएसडीएल च्या https://www.evoting.nsdl.com/ वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि मीएसई लिमिटेडच्या www.bscindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये ट्रान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेडकरि सही/-

ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com येथे वेबसाइटवर देखील प्रवेश केला जाऊ शकतो, जिथे कंपनीचे इक्रिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत. तपासनीसांच्या अहवालासह निकाल **शनिवार, १६ एप्रिल, २०२२** रोजी

केवा त्यापूर्वी वर नमूद केलेल्या वेबसाइटवर जाहीर केले जातील.

लेखी परवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे वर संदर्भीत प्रतिभूतींचे हस्तांतर करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे. पुनावाला हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता दिनांक : १६.०३.२०२२

#### प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हायजिन ॲण्ड हेल्थ केअर लिमिटेड CIN:L24239MH1964PLC012971 नोंद. कार्या.: पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-४०००९९.

दूर.:(९१-२२) २८२६६०००, फॅक्स:(९१-२२) २८२६७३३७, ई-मेल:investorrpghh.im@pg.com; वेबसाईट:in.pg.com याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीने पारित केलेली खालील भाग प्रमाणपत्रे हरविली/अपस्थापित झाली असे कळविण्यात आले आहे आणि त्यामुळे नोंदणीकृत धारकांनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याकरिता कंपनीकडे अर्ज केला आहे.

फोलिओ	भागधारकाचे नाव	भाग	विशिष्ट	क्रमांक	शेअर्सची
क्र.		प्रमाणपत्र क्र.	पासून	पर्यंत	संख्या
एन००००४९५	महाबीर प्रसाद निगम/ संतोष कुमार निगम/ क्रिशन कुमार निगम	५७६६	१६३४०३४	१६३४०५१	१८

वरील भाग प्रमाणपत्रांबाबत खरेदी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याविरुद्ध इशारा देण्यात येत आहे. सदर भाग प्रमाणपत्रांशी संबंधित कंपनीसोबत कोणताही दावा/दावे असणाऱ्या कोणाही व्यक्ती/व्यक्तींनी तो दावा कंपनीच्या वर दिलेल्या पत्त्यावरील नोंदणीकृत कार्यालयाकडे सद . दिन्यांच्या आप मेंद्रवाता आ स्वानावधीरंता स्वेणावादी दाता विच्याप प्रेटना जाणा ग भाग प्रमाणपत्रे पारित करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

प्रॉक्टर ॲन्ड गॅम्बल हायजीन ॲण्ड हेल्थ केअर लिमिटेडकरित

ठिकाण : मुंबई घनश्याम हेगडे दिनांक : १५ मार्च, २०२२ कंपनी सचिव

#### जिलेट इंडिया लिमिटेड

#### CIN:L28931MH1984PLC267130

नोंद. कार्या.: पी ॲन्ड जी प्लाझा, कार्डीनल ग्रेसीअस रोड, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९. द्र.:(९१-२२)२८२६ ६०००; फॅक्स:(९१-२२)२८२६ ७३३७, **E-mail ID**: investorgil.im@pg.com; website: in.pg.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीने पारित केलेली खालील भाग प्रमाणपत्रे हरविली/अपस्थापित झाली असे कळविण्यात आव आहे आणि त्यामुळे नोंदणीकृत धारकांनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याकरिता कंपनीकडे अर्ज केला आहे.

फोलिओ	भागधारकाचे नाव	भाग	विशिष्ट	क्रमांक	शेअर्सची
क्र.		प्रमाणपत्र क्र.	पासून	पर्यंत	संख्या
	सुप्रिया नाहर (जुने नाव) सुप्रिया पुंगलीया (नवीन नाव)	१५२१०	१५२०२७१	१५२०३७०	१००

वरील भाग प्रमाणपत्रांबाबत खरेदी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याविरुद्ध इशारा देण्यात येत आहे. सदर भाग प्रमाणपत्रांशी संबंधित कंपनीसोबत कोणताही दावा/दावे असणाऱ्या कोणाही व्यक्ती/व्यक्तींनी तो दावा कंपनीच्या वर दिलेल्य पत्त्यावरील नोंदणीकृत कार्यालयाकडे सदर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत नोंदवावा. या कालावधीनंत कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

जिलेट इंडिया लिमिटेडकरीता सही/ फ्लेविओ मचाडो

दिनांक : १५ मार्च. २०२२ कंपनी सचिव



ठिकाण : मुंबई

ठिकाण : मुंबई

#### पुनावाला हौसिंग फायनान्स लिमिटेड

(पुर्वीची मॅग्मा हौसिंग फायनान्स लिमिटेड) कॉर्पोरेट कार्यालय: ६०२, ६वा मजला, झिरो वन आयटी पार्क, अ.क्र.७९/१, घोरपडी, मुंधवा रोड, पुणे-४११०३६

मागणी सूचना सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(२) अन्वये

तुम्ही खाली नमुद केलेले कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांनी **मॅग्मा हौसिंग फायनान्स लिमिटेड, एमएचएफएल** आता **पुनावाला** है<mark>रिसिंग फायनान्स लिमिटेड (पीएचएफएल)</mark> म्हणून ज्ञात, यांच्याकडून तुमचे स्थावर मालमत्ता तारण ठेवण्याद्वारे कर्ज उपलब्ध करून घेतले होते आणि त्याची परतफेड करण्यास कसूर केलेली आहे. तुम्ही कसूर केली असल्याने तुमचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये थकबाकी रक्कम वसुलीकरिता सदर करारनामानुसार मागणी सूचना वितरीत केली होती, र्त नोटीस ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आहे. म्हणून यामधील सर्व घटक हे कायद्याच्या कलम १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ३(१) अन्वये प्रकाशित करण्यात आली तसेच अन्य पर्यायी सेवासुद्धा बजावण्यात आली. कर्जदार, सहकर्जदार, हमीदार, प्रतिभृती, थकबाकी देयके, कलम १३(२) अन्वये पाठविलेली मागणी सूचना आणि दावा केलेली रक्क

खालीलप्रमाणे:

	***************************************			
अ.	कर्जदार, सहकर्जदार, जामिनदारांचे	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना	देय रक्कम
क्र.	नाव व कर्ज रक्कम		दिनांक	(₹.)
१	जयश्री राम कुशवाह, उसरावती जयश्री	फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, एच-१, वर्धमान	२२.१२.२०२१	रु.६०९,८१४/- (रुपये सहा
1	कुशवाह, जयश्री आर. कुशवाह फ्रुट सेन्टर	सृष्टी, विष्णु नगर, पालघर, माहिम रोड, पालघर		लाख नऊ हजार आठशे चौदा
1	कर्ज रक्कम रु.६७५,०००/-	पश्चिम, ठाणे, मुंबई-४०१४०४ येथील तारण		फक्त) तसेच १३.३०% दराने
	कर्ज क्र.:HL/0027/H/13/100275	मालमत्तेचे सर्व भाग व खंड.		रक्कम जमा होईपर्यंत पुढील व्याज
2	प्रविण प्रकाश मानेपाटील, लता प्रकाश	फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, अनाम रेसिडेसी	२२.१२.२०२१	रु.१५,९०,४४०/- (रुपये
1	मानेपाटील, विनोद प्रकाश माने	को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.,		पंधरा लाख नव्वद हजार चारशे
	कर्ज रक्कम रु.१२,००,०००/-	एस.क्र.५७, हिस्सा क्र.४, वानवारी, पुणे-		चाळीस फक्त) तसेच १४%
1	कर्ज क्र.:HL/0123/H/16/100002	४११०४० येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व		दराने रक्कम जमा होईपर्यंत
1		खंड.		पुढील व्याज

तुम्ही कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांना सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली मागणी रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याजासह रक्कम जमा करण्यास तुम्हाला कळविण्यात येत आहे. वर नमुद केलेल्या प्रतिभूतीवर कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे . अधिकार खालील स्वाक्षरीकर्त्याकडून वापरले जातील. कृपया नोंद असावी की, सदर कायद्याचे कलम १३(१३) नुसार आमच्या पुर्व

> (पुर्वीची मॅग्मा हौसिंग फायनान्स लिमिटेड) प्राधिकृत अधिकारी दिनांक: १६ मार्च, २०२२

SUND@E

stated or omitted to be stated herein or any other reason whatsoever.

Offer, due to failure delivery or postal delay, if any, or otherwise

On behalf of Acquirer to the Offer for Soyuz Trading Company Limited Radhey Shyam lti Goyal

Director Director Place: New Delhi

Date: March 15, 2022

Pramod Kumar Company Secretary

Level 9, "Platina", Plot No. C - 59 'G' Block, Bandra Kurla Complex Bandra (East), Mumbai -400 051

Investor Grievance e-mail id: grievances.mb@sundaecapital.com